

प्रकाशन व्यवसाय : संश्प्रकाशन प्रयोजन आणि भूमिका

प्रभोद वा. तडम

संचालन

नवे आर्ट्स, कॉमर्स अण्ड सार्वम
कॉलेज वर्धा

पा.डी. मुनिल ह. उमळकर

संचालन

आर्ट्स अण्ड सार्वम

कॉलेज फृलापाल, वर्धा

सार :-

प्रथप्रकाशन हा असा व्यवसाय आहे की याचा परताचा केवळ निर्मातीचे काम करून ठाणजे एक जागेवर बसून लगेच आपल्या अपेक्षेप्रमाणे मिळत नाही. आजच्या युगात ग्रंथ प्रकाशनाची भूमिका दिलीच्या युगातील ऑनलाईनच्या सर्व कक्षा वापरून व्यवसाय घोटा करणे, त्यामाटी ३-पुस्तक, १-कॉमर्स पार्केटिंग असी नव तंत्रज्ञानाची सर्व आयुधे वापरून अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहचणे व व्यवसाय वाढविणे हीच असते. ग्रंथ प्रकाशनाचा परताचा मिळणे हे बहुतांशी विलेक, विक्रीते यांच्याचा अवलंबन असल्याचे दिसून येते. ग्रंथ प्रकाशनाचा परताचा मिळणे हे बहुतांशी विलेक, विक्रीते यांच्याचा अवलंबन असते. प्रकाशकाला या सर्वांच्यावरूपे पुस्तक वाचकांपर्यंत व्यवस्थितरित्या, पोहोचविण्यामाटी स्वूप मेहनत असते. प्रकाशकाला या सर्वांच्यावरूपे पुस्तक वाचकांपर्यंत व्यवस्थितरित्या, पोहोचविण्यामाटी स्वूप मेहनत असते. ग्रंथ मेळावे, ग्रंथ प्रदर्शन भरवून प्रसंगी वाचकांच्या दारी जावे लागते. पोहोचविण्यामाटी घेण्याची गरज असते. ग्रंथ मेळावे, ग्रंथ प्रदर्शन भरवून प्रसंगी वाचकांच्या दारी जावे लागते. अशा परिस्थीतीत टिकून राहणे व पुढे जाणे यासाटी परिश्रम नव्याज्ञानाची प्रकाशकाला करावा लागत आहे. अशा परिस्थीतीत टिकून राहणे व पुढे जाणे यासाटी परिश्रम नव्याज्ञानाची प्रकाशकाला करावा लागत आहे.

प्राप्तीकरून घेण्याची इच्छा क्षमता या वाबी प्रकाश व्यवसायामध्ये गरजेचा ठरत आहे.

प्रस्तावना :-

भारतातील पुस्तक प्रकाशनाच्या व्यवसायाचे स्वरूप इतर व्यवसायांपेक्षा वेगळे आहे. अर्थलाभ हा इतर व्यवसायाचा पाया असला तरी प्रकाशन व्यवसायाचा मुख्य हेतु समाजाची बौद्धीक क्षमता वाढविणे, ज्ञानाचा प्रसार करणे व जनतेला विचार प्रवर्तक बनविणे हा या व्यवसायाचा मुख्य हेतू आहे. माहीती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित करू शकतो. कारण ती पुस्तकामध्ये संग्रहीत केली जाऊ शकते.

प्रकाशन व्यवसायास नवव्या शतकाच्या मध्यास चीनमध्ये सुरुवात झाली. त्यापूर्वी ग्रंथांच्या प्रति तयार करण्यासाठी नकलविसांची नेमणूक करण्याची पद्धत होती. पांतु यामध्ये दोष आढळून आल्यामुळे हे टाळण्याकरिता ग्रंथाचे मुद्रण करण्याकरिता मुद्रकलेचा शोध लागला यामुळे ग्रंथांच्या प्रति निदोष व त्वरीत तयार होऊ लागल्या. त्यानंतर 1450 मध्ये युरोपात खिळामुद्रण सुरु झाले. पांतु त्यासाठी धर्मगुरु, सरकार, विद्यार्थी यांचा विरोध सहन करावा लागला. प्रकाशन व्यवसायाचा उदय व उत्कर्षे रोम व ग्रीसमध्ये झाला तरी तो व्यवसाय पश्चिमेकडून आला आणि जमनीतील गुटेनबर्ग हे गाव मुद्रण व प्रकाशन याचे माहेर घर बनले. सोलांच्या शतकात हा धंदा फ्रान्समध्ये स्थिर होऊन इंलंडमध्ये गेला पुर्वीच्या काळी ग्रंथविक्रीते, ग्रंथप्रकाशक असे वेगवेगळे व्यवसाय नव्हते पुर्वी हस्तलिखीतांच्या प्रति तयार करणारा प्रकाशक त्यांच्या दुकानात कागदाच्या किंवा कातड्याच्या मोठमोठ्या गुंडाळयावर ग्रंथ लिहीले जात व हस्तलिखीतांची यादी दुकानाच्या

बाहेर प्रकाशित करण्यात येत असे. ज्याप्रमाणे मागणी गेईल न्याप्रमाणे पहिरप सोनेरी बर्ण वरील लालून ग्रंथ सुशोधित करण्यात येत होते. दोरीने एका बाजुने शिवलेल्या ग्रंथास पुर्वी कोडेक्स म्हणत असे.

चर्च, विद्यापीठे, प्रकाशक अशाप्रकारे प्रकाशन व्यवसायाची क्रमाक्रमाने अनेक शतकांनंतर प्रगती होऊ लागली आणि पुस्तकांची मागणी वाढत गेली व लेखकांना लोकप्रियता मिळू लागली. त्यामुळे अटगाव्या शतकाच्या शेवटी पुस्तक विक्रीते आणि ग्रंथातये यांच्या संस्थेत मोरुया प्रमाणात वाढ झाली. हा लेखक पुस्तक विक्रेत्याकडून नवे प्रकाशक उदयास आले.

युनेस्को “लिखित साहित्याची निवड करून ते मुद्रीत व प्रकाशित करणे आणि त्याच्या प्रचारव प्रसाराची व्यवस्था करणे म्हणजे ग्रंथप्रकाशन होय”.

प्रकाशन हा शब्द प्रकाश या संस्कृत धातुपासून बनला आहे. प्रकाश म्हणजे पसरणे, विकसीत होणे, प्रकाशन या शब्दाचा मराठी शब्दकोशामध्ये असा अर्थ आहे की प्रकाशात आणणे, प्रकट करणे, प्रसार करणे असा अर्थ दिलेला आहे. तर इंग्रजी शब्द कोशामध्ये प्रकाशन या शब्दाचा अर्थ Publication, Publicity, Display असे शब्द दिलेले आहेत. शब्दकोशातील विविध अर्थ लक्षात घेता पुढीलप्रमाणे व्याख्या करता येते.

“प्रकाशात म्हणजेच सर्वांच्या समोर आणण्याची क्रिया म्हणजे प्रकाशन होय”.

“ग्रंथ छापून विकण्याचा व प्रसारीत करण्याचा व्यवसाय म्हणजे प्रकाशन व्यवसाय”

प्रकाशन व्यवसायाचे स्वरूप :-

पुर्वी साहीत्यिकांना उम्हा केलेल्या शब्दसूटीचा साकार करणे सर्वांना शक्य होत नसे. कारण लेखकांनी लिहीलेल्या ग्रंथाना तत्परतेने सर्वांपर्यंत पोहचविणारी व्यवस्था अस्तित्वात नव्हती. आधुनिक काळात छपाई तंत्राच्या मागोमाग प्रकाशन व्यवस्था उदयास आल्यापुढे बहिणाबाईच्या कविता, आचार्य अवे यांच्या सारख्या अनेक लेखकांची पुस्तके वाचकाच्या हाती पडली. कारण ज्ञानाचा ठेवा व संस्कृतीचा दिवा ग्रंथांना म्हटल्या जाते. त्या ग्रंथामुळे मानवी जीवन संपन्न, समुह करण्यास प्रकाशन व्यवसायाचा फार मोलाचा वाटा आहे म्हणुन हा दिवा तेवेत ठेवायचा असेल तर ज्ञान, भाषा व जागतीक भाषा जिवंत ठेवून प्रवाही ठेवावी लागते. यामुळे विविध विषयांवर प्रचंड प्रमाणात ग्रंथ निर्माण होते आणि याकरिता प्रकाशन व्यवसाय म्हणूनच अप्रत्यक्षरित्या संस्कृतीचा विकासक ठरतो. प्रकाशन व्यवसायावरे प्रकाशनाची समृद्ध परंपरा चोखंदळ दुरदृश्यीचे प्रकाशक वाचकांना काय हवे, यांचे वाचकांना काय द्यावे? याचा विचार करतात. या विचारातुन चिंतनातुन अभ्यासामध्ये अनेकविध विषयांवर प्रतिभावंत व त्या त्या क्षेत्रातील अनेक विषयांवर प्रतिभावंत जाणकार लेखकांना लेखनास प्रवृत्त करतात. लेखकाकडून आलेल्या कृतींवर संस्काराची दृष्टी फिरवुन बदल घडवून घेतात. त्यामुळे पुस्तकाचे रूप साखरेच्या गोडीसारखे बनते. यामुळे वाचकांची गरज भागुन सुदृढ बनवुन वाचनाच्या आनंदासोबतच वाचनाची वाचकांमध्ये आवड सुधा निर्माण होते आणि यामुळे आपोआपच वाचन संस्कृतीचा विकास होत जाते. प्रकाशन व्यवसाय हा लेखक, ग्रंथ आणि वाचक यांना परस्पराशी जोडणारा दुवा ठरतो. पुस्तक कुठे? कधी? कशाप्रकारे वाचायला मिळू शकते याची माहीती सुधा दिली जाते. उदा. पुस्तकांसाठी, फिलपकार्ट, अॅमझॉन, बुकगंगा सारख्या साईट्ला भेट देवुन मिळू शकते.

बरेचदा नविन लेखक व त्यांच्या ग्रंथाबद्दल वाचकांना माहीती नसते. अशा लेखकांच्या लेखनकृती प्रकाशीत करून वाचकांसमोर आणण्याचे काम प्रकाशनावरे केले जाते. उदा. राजहंस पब्लीकेशन, ग्रंथाली

प्रकाशन भजेस्तीक प्रकाशन, मेहता पब्लिशिंग, कॉन्टेनेक्टल प्रकाशन, मीज प्रकाशन, गुनिकर्मल प्रकाशन, पोयुतर प्रकाशन, अनगोल पब्लीकेशन.

आव्हानात्मक व ज्ञानदायी व्यवसाय :-

प्रकाशन हा आव्हानात्मक व्यवसाय आहे. व्यवसायाकरिता पैशाची गरज प्रकाशन व्यवसायामध्येही लागते. परंतु या व्यवसायामध्ये कल्पकता, नवनव्या कल्पना लावून प्रकाशकाला पुस्तक निर्माती प्रकाशन व्यवसायामध्ये करावी लागते. त्याचबरोबर प्रकाशन व्यवसायात ज्ञानदानाचे पवित्र काम करणाऱ्या प्रकाशकाला व्यवसाय स्वतंत्र्याचा कायदा उठविणाऱ्या अपप्रवृत्तीशी करावा लागणारा सामना, वितरक, विक्रेते, दुकानदार यांची नफेखोरी, त्यातुन निर्मित अडवणुकीचे धोरण, वाढते कमिशन, कागद, कच्चा मालाच्या वाढत्या किंमती, वाचकांची उदासीनता, पुर्वग्रह दुष्प्रितता, व्यावसायीक स्पर्धा अशा अनेक आव्हानांना सामोर प्रकाशन व्यवसायामध्ये तोंड यावे लागते.

प्रकाशन व्यवसायामध्ये ज्याप्रमाणे प्रकाशकाला आव्हानांबरोबरच संधीचा सुध्दा विचार केला पाहीजे. मुळ्य म्हणजे ज्ञानदान करणारा, संस्कृतीचे आदानप्रदान घडवून आणणारा लेखक-वाचक यांची बौद्धीक, भावनिक भुक भागवुन त्यांना आनंद देणारा, व्यक्तीबरोबरच देशाचे स्वास्थ सुदृढ ठेवणारा अतिशय महत्वाचा व्यवसाय आहे. उद्योग, सांस्कृतीक व्यवहार करणारा हा व्यवसाय आहे. प्रकाशन व्यवसाय समाजामध्ये दर्जा व मान मिळवून अखंड चालणाऱ्या ज्ञानाचा झारा आहे, यामुळे सेवेचे समाधान मिळून देणारा आहे. त्यामुळे अशा सेवेची आवड असणाऱ्या प्रकाशकाला पैशापेक्षा जस्त किंमती असणाऱ्या आनंदाची प्राप्ती करणाऱ्यांनी प्रकाशन व्यवसायाची सुरुवात करून समर्थपणे परंपरा चालविली आहे.

ग्रंथप्रकाशन प्रयोजन व प्रकाशकांची भुमिका :-

“49 पृष्ठापेक्षा अधिक पृष्ठे असलेल्या व नियतकालीक स्वरूपाचे नसलेल्या साहित्याचे प्रकाशन म्हणजे ग्रंथप्रकाशन अशी व्याख्या युनेस्कोनी केली आहे. ग्रंथप्रकाशन व्यवहार आज एक व्यवसाय ओळखला जात आहे. कारण प्रकाशक, लेखक, संपादक मुद्रक, चित्रकार, जाहिरातदार या सर्वांची कल्पना व प्रतिभाशक्ती येथे कार्यत असावी लागते आणि या सर्वांमध्ये प्रमुख भुमिका असते ती प्रकाशकांची कारण कोणताही व्यवसाय जन्माला घातला म्हणुन तो जगत नाही तर त्याला जगवावे लागते वाढवावे लागते. बोट धरून चालवावा लागतो. आजारी असल्यास उपचार करावे लागतात तर तो व्यवसाय दिर्घकाळ पुढे जावून चालू शकतो. याकरिता प्रकाशकांचे ग्रंथप्रकाशन करण्यामागचे प्रयोजन त्याकरिता घ्यावयाची भुमिका स्पष्ट, निश्चित, ठाम दुरदृष्टी, कालसुसंगत असायला पाहीजे. ग्रंथप्रकाशनाचा इतिहासाचा आपण अभ्यास केल्यास ग्रंथप्रकाशनाची प्रयोजने व प्रकाशकांच्या भुमिका बदलत गेलेल्या आहे.

प्राचीन प्रयोजन :-

प्राचीन काळामध्ये ग्रंथाचे प्रकाशनामध्ये लिखीत पुढीलप्रमाणे.

- ग्रंथाच्या प्रतिकृती तयार करणे.
- ग्रंथाचे जतन करणे.
- धर्म प्रसार करणे.
- धार्मिक ग्रंथाचा प्रसार करणे.

भूमिका :-

एचीन काहामध्ये ग्रंथ प्रकाशन व्यवसार हा हेतुशी नाशील आणि पर्याप्त असा निषय होता. त्यामुळे त्यामागाची भूमिका सुरुदा संकुचीत अशीच होती. धार्मिक नैषक व नाय इत्याची निषयाच्या मीमा ओवांड्या येत नव्हल्या कारण राजसत्तेच्या आणि धर्मसत्तेच्या अनेक मर्यादा होत्या. यामुळे प्रकाशकाला स्वभाविकच व्यापक भूमिका घेण्याचे स्वातंत्र्यच नव्हते. म्हणून प्राचीन काळातील ग्रंथप्रकाशनाचे स्वरूप पातळी होते असे म्हटल्यास चुकीचे उरणार नाही.

आधुनिक प्रयोजने :-

भारतात ब्रिटीशांनी छापखाना आणला आणि ग्रंथनिर्माती व छपाईला सुरुवात झाली पांतु ब्रिटीशांचा छापखाना आणण्याचा मुळ्य हेतु हा धार्मिकच होता. परंतु कालांतराने ग्रंथप्रकाशन मागाची प्रयोजने बदलत गेली या काळातील ग्रंथप्रकाशनाचे स्वरूप लक्षात घेतल्यास पुढीलप्रमाणे प्रयोजने आहे.

- दिव्यक्षन धर्मप्रसार करणे.
- हिन्दुस्थानातील जनतेचा मनाचा कानोसा घेणे.
- क्रमीक पुस्तकांची गरज.
- ज्ञानदान व ज्ञानसंग्रह करून सभोवतालच्या घडामोडीचे दिग्दर्शन करणे.
- स्वतंत्र विचारांची अभिव्यक्ती व जनजागृती.
- समाजसुधारणा व समाज विकास.
- बहुजनांचे शिक्षण व संवर्धन.

भूमिका :-

भारताला आधुनिक रूप देऊन ब्रिटीशांनी छापखाना आणुन ग्रंथप्रकाशनाला सुरुवात केली. डॉ. विल्यम कॅरी यांनी कलकत्ता शहराजवळ श्रीरामपूर येथे 1801 मध्ये छापखाना सुरु केला. 1805 मध्ये मराठीचे व्याकरण लिहून इंग्रजी भाषेमध्ये मराठी व्याकरण हा ग्रंथ प्रसिद्ध केला. नंतर मराठीकोश, प्राचीन संस्कृत ग्रंथाची भाषांतरे, शालेय क्रमिक पुस्तके अशा अनेक ग्रंथाची प्रकाशने त्यांनी सुरु केली. ग्रंथ बदलत्या गैरसमजूती दुर करण्याकरिता व ग्रंथप्रकाशन व्यवसायाला चालना मिळण्याकरिता व्याकरण, विविध विषयांवरील ग्रंथ निर्मातीला प्राधान्य व प्रोत्साहन देण्याकरिता बोाबे नेटिन्ह एज्युकेशन सोसायटी या स्वतंत्र संस्थेची निर्माती करण्यात आली. खिळान मिशनरी व ब्रिटीश यांची भूमिका जरी धर्मप्रसार व साम्राज्य विस्तार करण्याची असली तरी या भूमिकेचा परिणाम मला नव्या हेतुना व व्यापक भूमिकेवरून ग्रंथनिर्माती होण्यात झाला. बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्फन वृत्तपत्रासोबतच, दिग्दर्शन हे नियतकालिक आणि त्यानंतर विविध विषयांवर निधालेला प्रभाकर, मराठी ज्ञानप्रसारक विविध ज्ञानविस्तार, निंबंधमाला अशा विविध विषयांवरील वाङ्य प्रकारातील विपूल ग्रंथसंपदा ज्ञानप्रकाश सभा, कल्याण नायक मंडळी, मराठी ज्ञान प्रसारक मंडळी अशा अनेक प्रकाशन संस्थानी आपापल्या भूमिका सिद्ध करणाऱ्या आहेत. या ग्रंथकारांनी ग्रंथनिर्माती व प्रकाशन हे एक ब्रत म्हणून चालविले व देशप्रेमाची भूमिका स्वातंत्र्य प्राप्तीपर्यंत चालविण्याचे दिसून येते.

स्वातंत्र्यानंतर प्रयोजने :-

स्वातंत्र्यानंतरच्चा कालगता अध्याम केला ता भाषणीय जनतेज्ज्ञा जीवाने माझ महात्मा यांच्या दिशू वरे, भारत हा बहुभाषीक, बहुसंस्कृतीक देश अमल्यापुढे नवमवे पुढे सांगी येत तोने. लोकजागीरी यांच्या हक्क, अधिकारी यांच्या तलागाळातील जनतेपर्यंत पोलेलेले शिक्षण यात्रु आव्यासावर, आम्याजपुढी जनतेयांचे नियमणी आली. त्यासाठी स्वरंत्र प्रकाशन संस्थानी निर्मिती केल्या गेली.

आती. त्यासाठा येणे... विषयांवर सहित्याची निर्माती करणे. नव्याविषयांची त्या क्षेत्रातील वाचकोंना ओळख करू शक्य आपल्या आवडीच्या विषयांवर पुस्तके काहुन ग्रंथनिर्मातीना आवंद मेणे. लेखक, वाचकोंची अभिज्ञानी तसेच आपल्या ओळखुन संरक्षू व उन्नत पिढी घडविण्यास हातभार लावणे. जनतेच्या जगाची भूक भागविणे, त्यांना आत्मीक आवंदाची अमुभूती पेण्यास समर्थ बनविने.

भूमिका :-

स्वातंत्र्यानंतर विविध हेतुने ग्रंथप्रकाशने केल्या गेली. यामुळे दुर्लक्षित राहीलेले विषय व शोत्र उत्तमतुन निघाले. विशिष्ट विषयांवरची पुस्तके प्रकाशीत करणाऱ्या प्रकाशन संस्थाही या काळात अस्तित्वात आल्या विद्यार्थी वर्गाला डोळ्यासमोर ठेवून प्रकाश करणारे डायमंड प्रकाशन स्थी प्रश्नावर स्वतंत्रपणे विचारगतिमध्य स्वतंत्रपणे विचार मांडणारे किलोस्कर प्रकाशनाची स्थी मासीके, अनुवादीत पुस्तकांचे प्रकाशन करणारे राजहस्प्रकाशन, इतिहास या विषयावर ग्रंथप्रकाशन करणारे अपरांत प्रकाशन प्रंथ या काळामध्ये ग्रंथप्रकाशन प्रकाशन व्यवसायाचा चांगलाच विस्तार झाला. त्यामध्ये या व्यवसायामध्ये राजहंस प्रकाशन, मॅजेस्टिक प्रकाशन, मौज व्यवसायाचा चांगलाच विस्तार झाला. त्यामध्ये या व्यवसायामध्ये राजहंस प्रकाशन, मॅजेस्टिक प्रकाशन, प्रकाशन गृह, डायमंड प्रकाशन, कॉन्टीनेन्हल प्रकाशन, मेहता पब्लीशर्स इत्यास अशा अनेक प्रकाशन संस्थांनी या क्षेत्रात आणि वाचकांच्या मनातही आपले असे एक महत्वाचे स्थान निर्माण केले. यामुळे वाचकांना वाचनाची आवड निर्माण झाली. याकरिता प्रमुख म्हणजे त्यांची निर्भाड भुमिका महत्वाची ठरली. या काळातील प्रकाशकांनी प्रंथव्यवहार हा धंदा न समजता तत्वनिष्ठ भुमिकेतुन आपला व्यवसाय केला. त्यामध्ये वाचक त्यांच्यापर्यंत पोहचत राहिले.

त्यामुळ दोषक... उदय आणि जागतिकरणाचे युग :-

इ.स. 1990 नंतर जगामध्ये एक बाजारपेठ बनविणारे खाऊजा धोरण आले. यामध्ये इतर देशांप्रमाणे भारत सुधा याला अपवाद राहील नाही. यांच्यासोबत आलेली संगणक, इंटरनेट, स्मार्टफोन, अंतर्राइड फोन, संकेतस्थळे व यांच्या माध्यमामधून आलेली समाजमध्यमे यामुळे मानवी जीवनामध्ये क्रांतीकारक बदल घडुन आले. यामधून ग्रंथप्रकाशन व्यवसाय सुधा सुटू शकला नाही. त्यामध्ये पुस्तकांची बदलती रचना विषय, तंत्र मागणी या सर्व गोष्टीमुळे ग्रंथाची दुनियाच बदलुन गेली. यामुळे साहजीकच ग्रंथप्रकाशन प्रयोजनामध्येही आपलुग्र बदल घडुन आला.

प्रयोजनामध्येही आमुलाग्र बदल घडून आला. यामध्ये घरगुती पारंपारिक उद्योगाला व्यवसायाचे स्वरूप देणे, वाचन संस्कृती पुढे नेत असतांना व्यवसाय वाढविण्यावर सुधा भर देणे, आवड, छंद म्हणुन व्यवसाय करणे. मागणीतसा पुरवठा या अर्थशास्त्राच्या सिद्धांताची जाणीव ठेवून ग्रंथ निर्माती करणे, वाचकापर्यंत पोहोचून ग्राहक मिळविणे, वाढविणे व टिकवण ठेवणे.

ग्रंथप्रकाशन व्यवसायामध्ये आता व्यवसायाचे रूप झालेले त्यामुळे म्हणून आत ग्रंथप्रकाशकानी आपला भूमिकेचा अवलंब करण्याची तयारी ठेवलेली व्यवसाय भरभारीकरिता जे जे करावे लागेल ते ते करण्याच्या भूमिकेचा अवलंब करण्याची तयारी ठेवलेली आहे. त्या सोबतच जन्या आणि नव्या अनुभवांचा समन्वय आणि ब्रतस्थिता व व्यावसायीकता यांची सांगड

धालण्याची भूमिका व त्याकरिता अनेकांची घडपडही आहे. स्वातंत्र्योत्तरकाळात निश्चिने व्यवसाय करणाऱ्या प्रकाशकांची दुसरी किंवा तिसरी पिढी आता हा वारसा पुढे चालवित आहेत.

त्याचबरोबर अनेक नवरुण रोजगार व्यवसाय म्हणून या क्षेत्रामध्ये उतरत आहे. त्याकरिता काळ परिस्थितीला अनुसून परिवर्तनाच्या स्पर्धेत टिकून राहण्याकरिता व व्यवसायाच्या यशस्वीतेकरिता जे जे करावे लागेल ते ते कण्याची भुमिका प्रकाशकांकडून घेतली जात आहे. याकरिता मार्केटिंगचे तंत्र अनुसून पुस्तक प्रदर्शनी, जाहीरत, लेखक-वाचक-संवाद, नवीन पुस्तक माहीती तालीका, ग्रंथचर्चा, ग्रंथ आपल्या दारी असे नवनविन उपक्रम चालविले जात आहे. प्रकाशकांचे मनोगत लक्षात घेता प्रकाशन संस्थेचे स्वरूप पुर्विका बरेचसे बदलले आहे. पुर्वी फक्त लेखक-प्रकाशक यांचे हितसंबंध महत्वाचे मानले जाते होते. परंतु आज यासोबतच आर्थिक गणीतही महत्वाचे आहे. कारण आता प्रकाशन संस्थांची संख्या वाढली आहे. पुर्वी लेखक त्याच पुस्तक छापलेली यावरच खुश असायचे. परंतु आजच्या काळात पुस्तकांच मार्केटींग, विक्रीचे लेखक त्याच पुस्तक छापलेली यावरच खुश असायचे. पुस्तकांच्या बाबतीत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्वरूप, मानधन यासर्व बाबतीत लेखकाला कळवावे लागतात. पुस्तकांच्या बाबतीत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत काय चालतलंय याचा अभ्यास करून विशेष प्रयोग करावे लागतात. हे सगळं करतांना पुस्तकांची गुणवत्ता टिकून ठेवावी लागतात. यामुळे फक्त मराठी वाचकांना गृहीत धरून चालत नाही.

निष्कर्ष:-

प्रकाशन व्यवसाय हा इतर व्यवसायापेक्षा वेगळा व बौद्धीक पातळीवर आव्हान निर्माण करणारा आहे. त्यामुळे अनेक प्रकारचे अवघाने सांभाळून करावा लागणारा व्यवसाय आहे. प्रकाशक माहीती व ज्ञानाची ओळख करून माहीती व ज्ञान गोळा करतात. त्याची बाह्य पर्यावरणात किती प्रमाणात गरज आहे. याचा आढावा घेतात. कलात्मक व सुंदर आकार देऊन तार्कीक सुसंगती असलेले आपले प्रकाशन समाजाला प्रदान करतात. समाजामध्ये त्याचे समीक्षण होते. ग्रंथरुपी अपत्य जन्माला घालतांना प्रकाशक एका मातेप्रमाणे वेदना सहन करित आलेला असतो परंतु निर्माती एक सुखद अनुभूती देखील आहे. प्रकाशक मात्र स्वतःबदल व आपल्या वेदनाबाबात फारसा बोलतांना दिसून येत आहे.

संदर्भग्रंथ :-

- भोर, उज्जवला. (2021). प्रकाशन संपादन आणि लेखन कौशल्ये, जळगाव: प्रशांत पब्लिकेशन्स, पृ.13 ते 33.
- भटकळ, रामदास. (2015). पॉप्युलर रीतिपुस्तक, मुंबई: पॉप्युलर प्रकाशन प्रा.लि.
- वैद्य, मोहन (2020-2021) प्रकाशन विष्व; पुणे.
- गोगटे शरद. (2001) मराठी प्रकाशनाची 200 वर्षे, पुणे: राजहंस प्रकाशन पृ.3 ते 11.
- कोणूर एम.बी. आणि कोणूर सुजाता. (2001). डायमंड ग्रंथालय व माहीतीशास्त्रकोश पुणे: डायमंड पब्लिकेशन्स.